आस्थापना: महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाच्या मुंबई मुख्यपीठ व औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथील खंडपीठांच्या कार्यालयातील ७१ अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग,
शासन निर्णय क्रमांक : एमआरटी २०१६/ प्र.क्र.६८/टी-१,
१ ला मजला, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : १ फ़ेब्रुवारी, २०१८.

वाचा :

१. शासन निर्णय, महसूल व वन विभाग, संकीर्ण १००२/ प्र.क.६६ (भाग-२)/ई-८, दि. २० मार्च, २००६.
२. शासन निर्णय, महसूल व वन विभाग, एमआरटी १००७/ प्र.क.८३/टी-१, दि. १२ डिसेंबर, २००७.
३. शासन निर्णय, महसूल व वन विभाग, एमआरटी १००७/ प्र.क.१८०/टी-१, दि. १४ फेब्रुवारी, २००८.
४. शासन निर्णय क्रमांक : एमआरटी २०१२/ प्र.क्र.३१/टी-१, दिनांक :२७ मार्च, २०१४.
५. शासन निर्णय, वित्त विभाग क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/वित्तीय सुधारणा-१, दि.११ फेब्रुवारी, २०१६.
६. शासन निर्णय क्रमांक : एमआरटी २०१६/ प्र.क्र.६८/टी-१, दिनांक : १९ ऑक्टोबर, २०१६.
७. शासन निर्णय, वित्त विभाग क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/वित्तीय सुधारणा-१ दि.२१ सप्टेंबर, २०१६.
७. शासन निर्णय, वित्त विभाग क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि.१० फेब्रुवारी, २०१७.
८. शासन निर्णय क्रमांक : एमआरटी २०१६/ प्र.क्र.६८/टी-१, दिनांक : ३० ऑक्टोबर, २०१७.
९. शासन निर्णय, वित्त विभाग क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि.०८ जानेवारी, २०१८.
१०. प्रबंधक, महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, मुंबई यांचे क्र. ममन्या/ आस्था/ अस्थायीपदे/ मुदतवाढ/२०१७-२०१८, दि. १५/१२/२०१७ चे पत्र.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ३१३ आणि ३१४ अनुसार स्थापित महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे मुंबई येथील मुख्यपीठ व औरंगाबाद, नागपूर व पुणे येथील खंडपीठांसाठी विविध संवर्गातील **एकूण ७१ अस्थायी पदे** प्रशासकीय व न्यायिक कामाकाजासाठी निर्माण करण्यात आली आहेत. या पदांची आवश्यकता लक्षात घेता संदर्भाधिन शासन निर्णय क्र. ८ अन्वये सदर पदांना **दि. १ ऑक्टोबर, २०१७ ते ३१ डिसेंबर, २०१७** या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

प्रबंधक, महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, मुंबई यांच्या संदर्भाधिन क्र. १० च्या पत्रान्वये शासनास प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाच्या कामकाजाकरीता सदर पदांची पुढील कालावधीकरिताही आवश्यकता असल्याने सदरहु **७१ पदांना** मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

संदर्भाधिन क्र. ०९ च्या वित्त विभागाच्या दि. ०८ जानेवारी, २०१८ च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारांचा वापर करून तसेच संदर्भाधीन क्र. ३ च्या दि. १४ फ़ेब्रुवारी, २००८ च्या शासन निर्णयान्वये विभाग प्रमुखांना असलेल्या अधिकारांनुसार खालील अटींच्या अधीन राहून महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाच्या मुंबई येथील मुख्यपीठाच्या व औरंगाबाद, नागपूर व पुणे येथील खंडपीठांच्या प्रशासकीय तसेच न्यायिक

कामकाजाकरीता निर्मित उपरोक्त **एकूण ७१ अस्थायी पदांना दि. ०१ जानेवारी, २०१८ ते दि. २८ फ़ेब्रुवारी, २०१८ या कालावधीकरीता खालील अटींच्या अधीन राहून मुदतवाढ देण्यात येत आहे.:-**

१) महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाकरिता निर्मित व मुदतवाढ प्राप्त ७१ पदांमध्ये **दि. ०१ जानेवारी, २०१८ ते दि. २८ फ़ेब्रुवारी, २०१८** या कालावधीमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही.

२) महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाकरिता निर्मित व मुदतवाढ प्राप्त ७१ पदे महसूल विभागाद्वारे यापूर्वी **दि. २० मार्च, २००६** च्या शासन निर्णयाद्वारे निश्चित आकृतिबंधामध्ये समाविष्ट नसल्यास, अशा पदांचा आढावा घेऊन मुदतवाढीच्या कालावधीमध्ये उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता प्राप्त करून पदांच्या आवश्यकतेबाबत करणमिमांसेसह या विभागास परिपुर्ण प्रस्ताव पाठवावा.

३) महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण यंत्रणेकरीता मंजूर केलेल्या अस्थायी पदांवरील अधिकाऱ्यांच्या /कर्मचाऱ्यांच्या सेवा शासनाच्या पूर्व मंजुरीशिवाय इतर कामांकरीता वापरल्या जाणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.

४) उपरोक्त सर्व अस्थायी पदांवरील पदधारक प्रचलित शासकीय नियमांनुसार प्रवासभत्ता, स्थानिक पूरक भत्ता यासह इतर अनुज्ञेय भत्ते मिळण्यास पात्र आहेत.

५) सोबतच्या **"विवरणपत्र अ"** मध्ये दर्शविलेली अस्थायी पदे त्या-त्या संवर्गातील तात्पुरती भर समजण्यात येतील.

६) सदर पदांसाठी होणारा खर्च हा **-"मागणी क्रमांक सी-४, २०५२- सचिवालयीन सर्वसाधारण सेवा (००) (०९९) महसूल मंडळ, (००) (०१) महसूल मंडळ (२०५२ ०२२१) "** या लेखाशीर्षाखाली **सन २०१७-१८** या वित्तीय वर्षात मंजूर होणाऱ्या अनुदानातून भागविण्यात यावा.

७) सदरचा शासन निर्णय, संदर्भाधीन क्र. ९ येथील वित्त विभागाच्या क्र. क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि. ०८ जानेवारी, २०१८ च्या शासन निर्णयान्वये अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत प्रशासकीय विभागांना देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१८०२०१११४१४३६९१९ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Madhav Veer

Digitally signed by Madhav Veer
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Revenue And Forest Department, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=b8bcafe4a890e79ceaf1ea38b990e1e22edaed a6d9d0b7d64088adc780cd25e6, cn=Madhav Veer
Date: 2018.02.02 11:57:57 +05'30'

(डॉ. माधव वीर)
शासनाचे उप सचिव

प्रत अग्रेषित :-

(१) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई .

(२) मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

(३) मा. राज्यमंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

(४) प्रधान सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई

(५) अध्यक्ष, महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, मुंबई.

(६) विभागीय आयुक्त, कोकण, पुणे, नागपूर व औरंगाबाद.

(७) प्रबंधक, महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, मुंबई.

(८) उपप्रबंधक, महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, औरंगाबाद/नागपूर/पुणे.

(९) प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई.

(१०) महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर.

(११) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

(१२) निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.

(१३) वित्त विभाग (कार्यासन व्यय-९/वित्तीय सुधारणा), मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

(१४) ब-१ कार्यासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

(१५) ई-८ कार्यासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

(१६) निवडनस्ती, टी-१ कार्यासन,महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

विवरणपत्र -अ

(शासन निर्णय क्रमांक: एमआरटी २०१६/प्र.क्र.६८/टी-१, दि. १ फ़ेब्रुवारी, २०१८ सोबतचे सहपत्र.)

I. महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे मुंबई येथील मुख्यपीठ

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	पदांची संख्या
१.	अध्यक्ष	४०,०००/- (नियम)	१
२.	सदस्य	वेतनवजा निवृत्ती वेतन	२
३.	प्रबंधक	१५६००-३९,१०० ग्रेड वेतन ६६००	१
४.	उप प्रबंधक	१५६००-३९,१०० ग्रेड वेतन ५०००	१
५.	अव्वल कारकून	५२००-२०२०० ग्रेड वेतन ३५००	६
६.	लिपिक-टंकलेखक	५२००-२०२०० ग्रेड वेतन १९००	६
७.	लघु लेखक (नि.श्रे.)	९३००-३४,८०० ग्रेड वेतन ४३००	२
८.	दप्तरी	५२००-२०२०० ग्रेड वेतन १९००	१
९.	शिपाई	५२००-२०२०० ग्रेड वेतन १६००	५
१०.	वाहनचालक	५२००-२०२०० ग्रेड वेतन २२००	१
एकुण			**२६**

II. महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे औरंगाबाद येथील खंडपीठ

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	पदांची संख्या
१.	सदस्य	वेतनवजा निवृत्ती वेतन	२
२.	उप प्रबंधक	१५६००-३९,१०० ग्रेड वेतन ५०००	१
३.	अव्वल कारकून	५२००-२०२०० ग्रेड वेतन ३५००	३
४.	लिपिक-टंकलेखक	५२००-२०२०० ग्रेड वेतन १९००	३
५.	लघु लेखक (नि.श्रे.)	९३००-३४,८०० ग्रेड वेतन ४३००	२
६.	दप्तरी	५२००-२०२०० ग्रेड वेतन १९००	१
७.	शिपाई	४४४०-७४४० ग्रेड वेतन १६००	३
		एकुण	**१५**

III. महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे पुणे येथील खंडपीठ

अ.क्र.	**पदनाम**	**वेतनश्रेणी**	**पदांची संख्या**
१.	सदस्य	वेतनवजा निवृत्ती वेतन	२
२.	उप प्रबंधक	१५६००-३९,१०० ग्रेड वेतन ५०००	१
३.	अव्वल कारकून	५२००-२०,२०० ग्रेड वेतन ३५००	३
४.	लिपिक-टंकलेखक	५२००-२०,२०० ग्रेड वेतन १९००	३
५.	लघु लेखक (नि.श्रे.)	९३००-३४,८०० ग्रेड वेतन ४३००	२
६.	दप्तरी	५२००-२०,२०० ग्रेड वेतन १९००	१
७.	शिपाई	५२००-२०,२०० ग्रेड वेतन १६००	३
		एकुण	**१५**

IV. महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे नागपूर येथील खंडपीठ

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	पदांची संख्या
१.	सदस्य	वेतनवजा निवृत्ती वेतन	२
२.	उप प्रबंधक	१५६००-३९,१०० ग्रेड वेतन ५०००	१
३.	अव्वल कारकून	५२००-२०२०० ग्रेड वेतन ३५००	३
४.	लिपिक-टंकलेखक	५२००-२०२०० ग्रेड वेतन १९००	३
५.	लघु लेखक (नि.श्रे.)	९३००-३४,८०० ग्रेड वेतन ४३००	२
६.	दप्तरी	५२००-२०,२०० ग्रेड वेतन १९००	१
७.	शिपाई	४४४०-७४४० ग्रेड वेतन १६००	३
		एकुण	**१५**

Madhav Veer

Digitally signed by Madhav Veer
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Revenue And Forest Department, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=b8bcafe4a890e79ceaf1ea38b990e1e22edaeda6d9d0b7d64088adc780cd25e6, cn=Madhav Veer
Date: 2018.02.02 11:58:18 +05'30'

(डॉ. माधव वीर)
शासनाचे उप सचिव